

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १०

सभावृत्तांत

दिनांक - ०३/०१/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०३/०१/२०२० रोजी सकाळी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.अश्विनी भिमा बोबडे - सभापती
२. मा.घोलप कमल अनिल
३. मा.उषा उर्फ माई मनोहर ढोरे
४. मा.पवार मनिषा प्रमोद
५. मा.अनुराधा गणपत गोरखे

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक २०/१२/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०९) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - २६

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०३/०१/२०२०

विभाग - ड क्षेत्रीय(स्थापत्य)

सुचक : मा.अनुराधा गोखरे

अनुमोदक : मा.कमल घोलप

संदर्भ - मा.अतिरिक्त आयुक्त (१) यांचे पत्र क्र.डक्षे/स्था/कावि/३१७/२०१९ दि.१९/१२/२०१९

मा.अतिरिक्त आयुक्त(१) यांनी शिफारस केले प्रमाणे -

प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर मधील कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी.रस्ता विकसीत करणे (निविदा क्र.११/९१/२०१८-१९ व निविदा र.रु.३१,३७,७६३/-) चे कामाचे आदेश ठेकेदार मे.अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना दि.०५/११/२०१८ रोजी देणेत आलेले असून कामाची मुदत १८ महिने म्हणजेच दि.०४/०५/२०२० अखेर पर्यंत आहे. मौजे पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी. रस्ता हा स्थापत्य बी.आर.टी.एस. विभागामार्फत विकसीत करणेत येणार आहे. त्यामुळे प्रस्तावात नमूद कामातून त्याच प्रभागातील खराब झालेल्या रस्त्यांचे विविध ठिकाणी डांबरीकरणाची कामे करून मिळणेबाबत. मा.नगरसदस्यांनी मागणी केलेली आहे. त्यानुसार साईट बदलाच्या प्रस्तावास प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर मधील कोकणे

चौक ते पार्क रॉयल पर्यंतचा १२.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे याकामातून त्याच प्रभागातील खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणेकामी साईट बदलासाठी मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/०४/२०१९

दिनांक : ०४/०१/२०२०



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी स्वाना.